

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ५(१) व ५(२) अन्वये जन माहिती अधिकारी, सहायक जन माहिती अधिकारी व कलम १९ (१) अन्वये अपिलीय प्राधिकारी यांची नियुक्ती करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: माअनि-२०१५/प्र. क्र.८९/आस्था-१
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक: १६.०९.२०१५

शासन परिपत्रक

शासन परिपत्रक, मराठी भाषा विभागक्रमांक-माअनि-२०१५/प्र. क्र.८९/आस्था-१, दिनांक १३ जुलै, २०१५ अधिक्रमित करुन या शासन परिपत्रकान्वये मराठी भाषा विभागासाठी (खुद्द) परिशिष्ट-अ मध्ये नमूद अधिकारी/कर्मचारी यांची माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ५(१) व ५(२) अन्वये अनुक्रमे राज्य जन माहिती अधिकारी व राज्य सहायक जन माहिती अधिकारी तसेच कलम १९ (१) अन्वये अपिलीय प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. सदर आदेश तात्काळ अंमलात येतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०९१४१६३२२९०२३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ. गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबारहिल, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा. मुख्य सचिव यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.

५. मा. राज्य मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, नवीन प्रशासन भवन, मुंबई.
६. सर्व राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, बृहन्मुंबई, कोकणभवन-नवीमुंबई, पुणे विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग.
७. सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. प्रबंधक, मूल न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.
९. प्रबंधक, अपिल शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.
१०. उप सचिव/सर्व अवर सचिव/सर्व कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग (कार्या.६), मंत्रालय, मुंबई.
१२. अवर सचिव सामान्य प्रशासन विभाग (कार्या.६), मंत्रालय, मुंबई.
१३. कक्ष अधिकारी (नोंदणी शाखा) यांना विनंती करण्यात येते की, या संबंधीचे बदल दर्शनी फलकामध्ये करण्यात यावेत.
१४. निवड नस्ती.

परिशिष्ट-अ

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ५(१) व ५(२) व कलम १९ (१) अन्वये घोषित करण्यात आलेले **राज्य सहायक जन माहिती अधिकारी व राज्य जन माहिती अधिकारी** तसेच **अपिलीय प्राधिकारी** यांची यादी.

कार्यालयीन पत्ता : मराठी भाषा विभाग,
नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालयासमोर, मुंबई - ४०० ०३२.

फॅक्स क्रमांक : ०२२-२२८३६८७७.

इ-मेल पत्ता : marathibhasha.123@gmail.com

अ.क्र.	कार्यासननिहाय महत्त्वाचे विषय	राज्य सहायक जन माहिती अधिकारी	राज्य जन माहिती अधिकारी	अपिलीय अधिकारी
१	आस्थापना-१ मराठी भाषा विभाग (खुद्द) आस्थापनाविषयक बाबी.	श्रीम. आ.चं.शेट्टी सहायक, आस्थापना-१ दू.क्र.२२७९४१७० asha.shetty@nic.in	श्री. उ.ग.गवस कक्ष अधिकारी, आस्थापना-१ दू.क्र.२२७९४१७० uday.gawas@nic.in	श्री. व.सं.पवार अवर सचिव (गृह व्यवस्थापन) दू.क्र.२२७९४१६४ vasant.pawar@nic.in
२	रोखशाखा १. मराठी भाषा विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची देयके व अन्य देयके आहरण व संवितरण २. मराठी भाषा विभाग (खुद्द) खर्चमेळ्याची कामे ३. सेवा पुस्तकाच्या सर्व नोंदी जतन करणे.	(पद रिक्त) सहायक/रोख लेखापाल रोखशाखा दू.क्र.२२७९४१६८	श्री. का.दा.संखे कक्ष अधिकारी, रोखशाखा दू.क्र.२२७९४१६८ kashinath.sankhe@nic.in	श्री. धा.र.चिंदरकर अवर सचिव (आस्था) दू.क्र.२२७९४१६६ dhaku.chindarkar@nic.in
३	अर्थसंकल्प शाखा १. विभाग (खुद्द) व क्षेत्रीय कार्यालयांचे अर्थसंकल्पीय अंदाज (सुधारित अर्थसंकल्पासह) व तदनुषंगिक इतर सर्व बाबी व समन्वय. २. विनियोजन लेखे	श्री. प्र.द.भिताडे सहायक, अर्थसंकल्प दू.क्र.२२७९४१६८ pradip.bhintade@nic.in	श्री. मं.प. कुडतरकर कक्ष अधिकारी, अर्थसंकल्प दू.क्र.२२७९४१६८ mangesh.kudtarkar@nic.in	श्री. व.सं.पवार अवर सचिव (गृहव्यवस्थापन) दू.क्र.२२७९४१६४ vasant.pawar@nic.in
४	नोंदणी शाखा १. विभागात आलेले टपाल/नस्त्या यांची आवक-जावक (गोपनीय टपालासह) नोंदी ठेवणे व त्यांचे कार्यासन निहाय वाटप करणे २. मराठी भाषा विभागातील अभिलेख्यांची नोंदणी व जतन	श्री. रा.ज. खरात सहायक, नोंदणी शाखा दू.क्र.२२७९४१६९ rajendra.kharat@nic.in	श्री. ग.बा.पुंडे-देशमुख कक्ष अधिकारी, नोंदणी शाखा दू.क्र.२२७९४१६९ ganesh.deshmukh@nic.in	श्री. व.सं.पवार अवर सचिव (गृहव्यवस्थापन) दू.क्र.२२७९४१६४ vasant.pawar@nic.in

	३. विधानमंडळ कामकाजाशी संबंधित समन्वयाची कामे व विभागांतर्गत एकपेक्षा अधिक कार्यासनांशी संबंधित कामकाजाचे समन्वय.			
५	आस्थापना-२ भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था या क्षेत्रीय कार्यालयांच्या सर्व आस्थापना विषयक बाबी	श्रीम. वै.पं.बोरुडे सहायक, आस्था-२ दू.क्र.२२७९४१६९ vaishali.borude@nic.in (पद रिक्त) सहायक, आस्था-२ दू.क्र.२२७९४१६९	श्रीम. ल.वि. पाटील कक्ष अधिकारी, आस्थापना-२ दू.क्र.२२७९४१६९ latika.patil@nic.in	श्री. धा.र.चिंदरकर अवर सचिव (आस्था) दू.क्र.२२७९४१६६ dhaku.chindarkar@nic.in
६	भाषा-१ विभागांतर्गत स्थापन केलेल्या समित्यांचे कामकाज, अभिजात भाषा विषयक कामकाज, मराठी भाषा धोरण विषयक कामकाज	श्री. सं. श्री. कुंभार सहायक, भाषा-१ दू.क्र.२२७९४१६८	श्री. का.दा.संखे कक्ष अधिकारी, भाषा-१ दू.क्र.२२७९४१६८ kashinath.sankhe@nic.in	श्री. धा.र. चिंदरकर अवर सचिव (आस्था) दू.क्र.२२७९४१६६ dhaku.chindarkar@nic.in
७	भाषा-२ भाषा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे आस्थापना विषयक कामकाज वगळून इतर सर्व कामकाज	श्रीम. मा. अं.जगताप सहायक, भाषा-२ दू.क्र.२२७९४१७० madhuri.jagtap@nic.in (पद रिक्त) सहायक, भाषा-२ दू.क्र.२२७९४१७०	श्रीम. लि.वि.धुरु कक्ष अधिकारी, भाषा-२ दू.क्र.२२७९४१७० leena.dhuru@nic.in	श्रीम. वृ. व. सावंत अवर सचिव (भाषा) दू.क्र.२२७९४१६५ vrushali.sawant@nic.in
८	भाषा-३ महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था या कार्यालयांचे आस्थापना विषयक काकमाज वगळून इतर सर्व कामकाज	श्रीम. यो.रा.गावठे सहायक, भाषा-३ दू.क्र.२२७९४१६९ yogita.gavthe@nic.in	श्रीम. व.अ. जोशी कक्ष अधिकारी, भाषा-३ दू.क्र.२२७९४१६९ varsha.joshi69@nic.in	श्रीम. वृ. व.सावंत अवर सचिव (भाषा) दू.क्र.२२७९४१६५ vrushali.sawant@nic.in